Looks Health Services Limited

CIN: L93030MH2011PLC222636

Date: 08th September, 2021

To
The BSE Limited
Corporate Relationship Department,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai-400001
Scrip Code: 534422

Dear Sir,

Sub: Publication of Notice of Closure of Register of Members And Share Transfer Book And Provision of E-Voting Facility To The Members For The Ensuing Annual General Meeting - Regulation 30, 42 And Regulation 44 Of SEBI (Listing Obligations And Disclosure Requirements) Regulations, 2015

With regards to the captioned subject, please be informed that the Notice of Closure of Register of Members and Share Transfer Book/cut-off date and provision of Remote E-voting facility to the members for the ensuing Annual General Meeting has been published in

- 1. 'Business Standard' (English) and
- 2. 'Mumbai Lakshadeep' (Marathi)

pursuant to Section 91 and Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014.

The copy of the advertisement's are enclosed herewith for your ready reference.

This is for your information and record.

Thanking you.

Yours faithfully,

For Looks Health Services Unnited

Kanchan Kaku Company Secretary Bhandari Co-op.Bank building, 2nd floor, P. L. Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/ Deemed Conveyance/Notice/2170/2021 Date: - 03/09/2021 Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats

(Regulation of the Promotion of construction Sale, Management and Transfer) Act, 1963

Public Notice

Application No. 239 of 2021

Shanti No. 1 Co-Operative Housing Society Ltd., Survey No. 25, Hissa No. 2 CTS No. 1325, Mathuradas Extension Road, Kandivali (W), Mumbai - 400 067....Applicant, Versus. 1.) M/s. Vanita Development Corporation, C/17-18, 2nd Floor, Jeshtharam Baug, Dadar T.T., Mumbai - 400 014. 2(a). Mrs. Juliet Mendes (Deceased) 2(b). Mr. Joseph Francis Mendes (Deceased) 2(b) is The Legal Heir Of 2(a) 2(c). Mrs. Gwen Siqueria. 2(d). Mrs. Sandra Vaz. 2(c) and 2(d) are executor of 2(b) Last Known Address of 2(a) and 2(d) as follow: Survey No. 25, Hissa No. 2 CTS No. 1325, Mathuradas Extension Road, Kandivali (W), Mumbai - 400 067. 3). Shanti No. 2 Co-Operative Housing Society Ltd., Survey No. 25, Hissa No. 2 CTS No. 1325, Mathurada Extension Road, Kandivali (W), Mumbai - 400 067. 4). Additional Collector Of Competent Authority (Urban Land Ceiling), 5th Floor, Administrative Building, Near Chetna Collage, Bandra (E), Mumbai - 400051. ... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly. Description of the Property, :-

Claimed Area

Unilateral deemed conveyance of Plot of land bearing CTS No. 1333/B admeasuring area 65.90 square meters and CTS No. 1325/A admeasuring area 5160.65 square meters and proportionate undivided 80.20% share admeasuring area 994.43 square meters in R.G. Area, aggregate total 6220.98 square meters out of total area admeasuring 7756.60 square meters of Village Kanidvali Taluka Borivali Mumbai Suburban District along with building standing thereon.

The hearing is fixed on 20/09/2021 at 2.00 p.m.



Sd/-(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority, U/s 5A of the MOFA, 1963.

Snap Natural & Alginate Products Private Limited

[CIN: U24110MH1978PTC020632]
334 Samuel Street, Golden Plaza Building Ground Floor, Vadgadi, Masjid Bunder (W) Mumbai 400003 Tele No. +91-22-23439659; Email id: snapltd@gmail.com.; Website snapalginate.com

Form No. INC-26

[Pursuant to rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] BEFORE THE REGIONAL DIRECTOR, WESTERN REGION, IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013, SECTION 13 AND RULE 30(6) (A) OF THE COMPANIES (INCORPORATION) RULES, 2014 AND

IN THE MATTER OF SNAP NATURAL & ALGINATE PRODUCTS PRIVATE LIMITED A IN THE MATTER OF SWAP NATIONAL & ACCIDENCE PRODUCTS PRIVATE LIMITED, A COMPANY INCORPORATED UNDER THE PROVISIONS OF THE COMPANIES ACT, 1956 AND HAVING ITS REGISTERED OFFICE AT 334 SAMUEL STREET, GOLDEN PLAZA BUILDING GROUND FLOOR, VADGADI, MASJID BUNDER (W) MUMBAI MH 400003 IN

SNAP NATURAL & ALGINATE PRODUCTS PRIVATE LIMITED

NOTICE

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to file a petition under Section 13 of the Companies Act, 2013 with the Regional Director, Western Region, Mumbai seeking confirmation for alteration of Clause II of the Memorandum of Association of the Company for shifting of registered office, as approved by the Members by a special resolution passed at the Extra-Ordinan General Meeting held on Saturday, August 28, 2021 to enable the Company to change its Registerec Office from the State of Maharashtra to the State of Tamil Nadu.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filing investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavi stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director Western Region, Everest 5th Floor, 100 Marine Drive, Mumbai – 400002 within fourteen days of the date of publication of this notice with a copy to the applicant company at its registered office at the address

For Snap Natural & Alginate Products Private Limited

Kavita Prema Nehemiah Directo DIN: 08760774

Dated: September 07, 2021

Email id: kavita@snapalginate.com

NARBADA GEMS AND JEWELLERY LIMITED

Regd Office: 3-6-291/4/B, 2ndFloor, Hyderguda, Hyderabad-500 029; Ph: 040-48506411, E-mail:comsecnarbadajewellery.com; website:www.narbadajewellery.com;CIN: L01222TG1992PLC014173 NOTICE OF THE 29th ANNUAL GENERAL MEETING, REMOTE

E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 29th Annual General Meeting (AGM) of the Members of Narbada Gems and Jewellery Ltd ("Company") will be held through Video Conferencing ("VC") or Other Audio -Visual Means ("OAVM"), on, September 29, 2021at 03:00 PM IST to transact the Ordinary & Special Business as detailed in the Notice dated 27th August, 2021, convening the said AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions thereon, the Ministry In view of the continuing COVID-19 pandemic and the restrictions thereon, the Ministry of Corporate Affairs (MCA) has, vide its circular dated 13.01.2021 read together with circulars dated 08.04.2020, 13.04.2020 and 05.05.2020 (collectively referred to as "MCA Circulars") allowed convening the AGM through Video Conferencing or Other Audio-Visual Means, without the physical presence of the Members at a common venue. In accordance with the MCA Circulars, provisions of the Companies Act, 2013 and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), the AGM of the Company is being held through VC/OAVM.

Notice of AGM and Dispatch

Notice of AGM and Dispatch
In terms of the Section 101 of the Companies Act, 2013 read with Rule 18 of the
Companies (Management and Administration) Rules, 2014, the aforesaid Notice and the Annual Report (including Financial Statements) for the Financial Year 2020-2021 have been sent through e-mail to all the Members whose e-mail addresses are nave been sent inrough e-mail to all the Members whose e-mail addresses are registered with the Depository Participant (s) (DP)/Registra & Transfer Agent (RTA) / Company on 6th September, 2021. Annual Report and Notice of AGM has been sent Company on our september, 2021. Annual Report and Notice of Acid has been sent to all members holding shares as on 20th August,2021. The Annual Report along with AGM Notice is available on the Company's website at www.narbadajewellery.com and also on www.veotingindia.com, www.bseindia.com Members who have acquired shares in the Company after the said date, or who have not registered their e-mail address with the DP/RTA/Company can access the Annual Report on the above website and send a request to your DP/RTA/Company for receipt of the same along with e-voting details.

Closure of Register of Members and Share Transfer Books

NOTICE is further given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Wednesday, 22nd September, 2021 to Wednesday, 29th September, 2021 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting. Members and all other persons concerned are hereby requested to take note of the same and lodge the share transfer deed (s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent the share transfer deed (s), if any, duly executed, with the Registrar & Transfer Agent (RTA) and also notify change in their address/bank account particulars, if any, to the RTA (in respect of shares held in physical form) or directly to their Depository Participant(s) (in respect of shares held in demat form) on or before 22nd September, 2021 ("cut off date"). All shareholders holding shares as on cut off date shall be eligible to cast their vote and attend the AGM of the Company.

Manner of Voting at the AGM (remote e-voting and e-voting at AGM)

NOTICE is further given that in compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing e-voting facility (remote e-voting and e-voting at the AGM) to all its Shareholders to enable them to cast their votes on all matters listed in the said Notice through electronic means

The Company is pleased to provide E-voting facility (including "remote e-voting") of CDSL to all its Members to cast their vote on all resolutions set out in the Notice of the AGM. Members will be able to cast their vote electronically on the businesses as set forth in the Notice of the AGM either remotely (during remote e-voting period) or during the AGM (when window for e-voting is activated upon instructions of the

Cut-Off Date for determining the Members
Wednesday, 22nd September, 2021

Commencement of e-voting period Sunday, 26th September, 2021 (9:00 AM)

Tuesday 28th September 2021(5:00 PM) End of e-voting period The members who cast their vote through remote e-voting may attend the AGM but will not be allowed to vote again at the AGM. The detailed instructions for

casting the vote through e-voting is attached to the AGM Notice as well as available on the Company's website on www.narbadajewellery.com and on website at www.evotingindia.com and www.bseindia.com.

Any person who becomes a Member of the Company after the dispatch of the Notice convening the AGM and holds shares as on the cut-off date may obtain the LOGIN ID and password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com or rta@cilsecurities.com. However, if such person is already registered with CDSL for e-voting then he/she can use his/her existing USER ID and password for casting vote. Any person who is not a shareholder as on the cut-off date may consider this notice

for informational purposes only. Attendance to the AGM through VC/OAVM:

Date:06.09.2021

Place:Hyderabad

Members are requested to note, that in view of the MCA Circulars, the Company is pleased to provide attendance to the AGM through VC/OAVM facility. The Shareholders will be required to login on www.evotingindia.com using their e-voting User ID and password. The link to view and participate in the AGM proceedings will be available on www.evotingindia.com. The details for participation to the AGM, registration as a Speaker and to ask questions on the agenda for the AGM are included in the Notes to the AGM Notice. The members are requested to refer the same in detail. Members who have not updated their e-mail addresses are requested to update the same with their DP by sending a written request by email to rta@cilsecurities.com.

In case of any queries/grievances, connected with facility for voting by electroni means, please contact Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, (CDSL,) Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43. The instructions for e-voting and participation in the AGM shall also form a part of

the AGM Notice of the Company, which shall be available on the website of the Company, CDSL and the Stock Exchange. This Advertisement is being published in compliance of the MCA Circulars and for the information of the members as is available on the Stock Exchanges website and the website of the Company. We urge all members to update their information at the earliest to receive the AGN Notice, Annual Report and e-voting credentials (as applicable).

> By Order of the Board of Directors For Narbada Gems and JewelleryLimited

Sd/-Sanjay Kumar Sanghi Managing Director DIN: 00629693

DEMAND NOTICE

Under Section 13(2) of the Securitisation And Reconstruction of Financial Assets And Enforcement of Security Interest Act, 2002 (the said Act.) read with Rule 3 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (the said Rules). In exercise of powers conferred under Section 13(12) of the said Act read with Rule 3 of the said Rules, the Authorised Officer of IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL) (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) has issued Demand Notices under section 13(2) of the said Act, calling upon the Borrower(s), to repay the amount mentioned in the respective Demand Notices (is issued to them. In connection with above, notice is hereby given, once again, to the Borrower(s) to pay within 60 days from the publication of this notice, the amoints indicated herein below, together with further interest from the date(s) of Demand Notice till the date of payment. The detail of theBorrower(s), amount due as on date of Demand Notice and Security offered the burser's reasonance as surface.

Name of the	Demand Notice	Description of secured asset (immovable property)	
Borrower(s). /Guarantor (s) Mr. Dinesh Ashok Waghela, Mrs. Premila Dinesh Waghela (Prospect No. 881411)	Date & Amount 02-Sep-2021 Rs. 18,74,573/- (Rupees Eighteen Lakh Seventy Four Thousand Five Hundred SeventyThree Only)	All that piece and parcel of the property being: FLAT No. 002 i Wing "A", on the Ground Floor, admeasuring 27.5 Square Feet 23 Sq. Mtre., in the Building "VINAY VIHAR CO-OP. HSG. SOC LTD.", in the BUILDING No.2, on N.A. land bearing Survey No. 193 C, Hissa No. 11, lying and being situated at Revenue Village BOLINJ, Talluka Vasai, District Palohar. 401303, Maharashtra. Indi	
Mr. Sudhir N Wankhede, Mrs. Rakhi Sudhir Wankhede (Prospect No. IL10042661)	02-Sep-2021 Rs. 17,73,484/- (Rupees Seventeen Lakh Seventy Three Thousand Four Hundred Eighty Four Only)	All that piece and parcel of the property being : Flat No 201 f Wing Bldg No 11, Area Admeasuring 27.11 Sq. Mt., Deep Jyoti City Bearing S. No. 1400, 1414/20, 1414/ Village - Pashane, Behinddhru Residency, Pashane, Raigad, Maharashtra, India, 410201	
Mr. Jainul Elaahi Shaikhmansuri, Kgn Enterprises, Mrs. Khaliphun Muradan Shaikhmansuri (Prospect No. IL10042743)	02-Sep-2021 Rs. 16,16,026/- (Rupees Sixteen Lakh Sixteen Thousand Twenty Six Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 407 4TI Floor Sai Krupa Valley Bldg No 2, Area Admeasuring 23.865 Sq Mtr., Survey No 489/1 Neral Karjat, Raigad, Maharashtra, India 410101	
Mr. Bhanji Haridas Dama, Mrs. Hemalata Bhandji Dama, Punagri Trading, Mr. Yash Bhanji Dama (Prospect No. 868912, 872435 & 922992)	02-Sep-2021 Prospect No. 868912 Rs. 61,38,007- (Rupees Sixty One Lakh Thirty Eight Thousand Seven Only) Prospect No. 872435 Rs. 7,04,291 (Rupees Seven Lakh Four Thousand Two Hundred Ninety One Only) Prospect No. 922992 Rs. 8,57,218/- (Rupees Eight Lakh Fifty Seven Thousand Two Hundred Eighteen Only)	All that piece and parcel of the property being: Flat No. 202 of "B Wing on Second Floor, in Building "Neelkhanth Dhara," Situate on Survey No: 48 Part Hissa No 5 CTS NO 380 to 390 of Villag Ghatkopar Kirol with District & Sub- District Mumbai, Maharashtra 400086, India admeasuring 47.95 sq. meters	
Mrs. Rita Naresh Jangid, N K Enterprises, Mr. Naresh	02-Sep-2021 Prospect No. 759776 Rs. 27,51,410/- (Rupees Twenty	All that piece and parcel of the property being: Flat No. 601 admeasuring 420 sq. ft., in 'D' Wing, Bldg Type-BB1 known as	

Six Hundres Eighty Six Only) If the said Borrowers fail to make payment to IIFL HFL as aforesaid, IIFL HFL may proceed against the above secured assets under Section 13(4) of the said Act, and the applicable Rules, entirely at the risks, costs and consequences of the Borrowers.For, further details please contact to Authorised Officer at Branch Office: IIFL HFL Tiara Chambers,6th & 7th Floor, Maharashtra Lane, OffLT Road, Borivali(West), Mumbai-400092, Shop No. 201, The Edge, 2nd floor Behind Prakash Talkies, near ICICI Bank Palghar (W) - 401404, Chinchoada Road GI, Shop No. 6/7/8,First Floor, sharad Pawar Bhavan,Chinchpada Roada,Pen,Raigad, Maharashtra 402107/or Corporate Office: IIFL Tower, Plot No. 98, Udyog Vihar, Ph-IV Gurgaon, Haryana.

Conart Engineers Limited ™

*Regd. Office: 17, Ground Floor, Jay Bharat Society Nr. Solanki Palace, 3rd Road Old Khar, Khar West, Mumbai-400052, Maharashtra 'CIN: L45200MH1973PLC017072'

(0) +91(265)2330946 E-mail: celcs@conartengineers.com, Website: www.conartengineers.com

Notice of 47th Annual General Meeting

Notice is hereby given that the 47th Annual general Meeting (AGM) of the Members of Conart Engineers Limited (the 'Company') will be held on Monday, 27th September, 2021 at through Video Conference ('VC') or other Audio visual mean 'OAVM') at 3.00 p.m. to transact the Ordinary & Special Business as mentioned in the Notice of the Annual general Meeting.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Government of India, Ministry of Corporate Affairs ("MCA") vide its circular dated May 05, 2020 read with circulars dated April 08, 2020 and April 13, 2020 (collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of the Annual General Meeting ("AGM" through VC / OAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with these provisions of the Companies Act, 2013 ("Act") SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") and MCA Circulars, the AGM of the Company will be held hrough VC / OAVM.

The Notice of the Annual General Meeting along with the Annual Report for the financial year 2020-21 has been sent to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories as on 27th August, 2021, in accordance with the aforesaid MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020. Members may note that the Notice of the Annual General Meeting Annual Report for the financial year 2020-21 will also available on Company's website viz. www.conartengineers.com, website of Stock Exchange i.e www.bseindia.com. Members can attend and participate in the Annual Genera Meeting through VC/OAVM facility only. The instructions for joining the Annua General Meeting are provided in the Notice of the Annual General Meeting. Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act, 2013.

The Company is providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the Annual General Meeting, Detailed procedure for remote e-voting/ e-voting is provided in the Notice of the Annua General Meeting.

Registration of email ID:

n case the shareholder's email id is already registered with the Company/its Registrar and Share Transfer Agent ('RTA')/Depositories, log in details for e-voting are being sent on the registered email id.

In case the shareholders has not registered their email id with the Company/its RTA/Depositories and not updated the Bank Account details, the following nstructions to be followed:

- In the case of Shares held in Physical mode: Kindly log in to the website of our RTA, Link Intime India Private Limited, https://www.linkintime.co.in/under Investor Services > Email Id Mobile no. & /Bank Detail Registration- fill in the details, upload the required documents and submit.
- In the case of Shares held in Demat mode: The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and advised by the DP.

Place: Mumbai Date: 4th September, 2021

For Conart Engineers Limited Kavaljitkaur Dhillon Company Secretary

LOOKS HEALTH SERVICES LIMITED CIN: L93030MH2011PLC222636

Regd. Office: 5 & 9, Floor-1 & 2, Plot-27/33, Beaumon Chambers Nagindas Master Lane, Hutatma Chowk, Fort, Mumbai - 400001, Tel.: +91 9773413916

Email: lookshealthserv@gmail.com | Website: www.looksclinic.co lotice Of Tenth Annual General Meeting, E-voting And Book Closure

Notice is hereby given that the 10th (Tenth) Annual General Meeting (AGM) of the Compani will be held on Thursday, 30th Septembér, 2021 at 02:30P.M. at 5 & 9, Floor-1 & 2, Plot 27/33. Beaumon Chambers, Nagindas Master Lane, Hutatma Chowk, Fort, Mumbai 400001 to transact the businesses as setforth in the Notice of the Meeting.

Members are hereby informed that in accordance with MCA/SEBI Circulars, the Notice of the 10th AGM of the Company has being sent on Monday, 06th September, 2021 to those shareholders whose names appear in the Register of Members as on Friday 03rd September, 2021, and whose email id's are registered with the RTA/DP. The notice of the AGM and Annual report of the Company for FY 2020-2021 is also available on the Company's website at www.looksclinic.in

Further to facilitate other shareholders whose email id's are not registered, to receive this notice electronically and cast their vote electronically, special arrangement has been made with its Registrar & Share Transfer Agent for registration of email addresses in terms of the General Circulars of MCA. The process for registration of email addresses is as under:

Pursuant to the aforesaid Circular issued by Ministry of Corporate Affairs, shareholder who have not registered their email address may temporarily get their email address egistered with the Company's RTA, Skyline Financial Services Private Limited, by clicking the link: http://www.skylinerta.com/ EmailReg.php. Post successful registration of the email, the shareholder would get soft copy of the notice and the procedure for e-voting along with the User ID and Password to enable e-voting for this AGM. In case of an queries, shareholder may write to admin@skylinerta.com.

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure lequirements), Regulations 2015, Notice is also given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday 23rd September, 2021 to Thursday, 30th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM of the Company.

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the companies (Management and Administration) Rules, 2014, read with Rules and Regulations 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members have an option to vote electronically through remote e-voting services provided by National Securities Depositor Limited (NSDL) or vote through Polling papers at the venue of AGM. Members can opt fo only one mode of voting i.e. either through polling papers or remote e-voting. In case members cast their votes through both the modes, voting done by remote e-voting shall be onsidered and votes cast through polling papers at the ÅGM shall be treated as invalid. he members of the Company are also hereby informed and requested to note that:

- The Notice of 10thAGM is available on the website of the Company i.e. www.looksclinic.in and also on the website of NSDL i.e www.evoting.nsdl.com.
- The remote e-voting is optional and portal will remain open from Sunda 26th Sentember, 2021 (09.00 A.M.) till Wednesday, 29th September, 2021 (05:00 P.M.) The remote e-voting shall be disabled by NSDL thereafter
- The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021. Any person, who acquires shares of the Company and becomes member of the Company after publication of Notice and holding shares as of the cut-off date i.e Thursday, 23rdSeptember, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or admin@skylinerta.com. However, if a person is already registered with NSDL for e-voting then existing user Id and password can be
- The facility for voting through polling paper shall also be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right at the meeting through polling papers. A member may participate in the AGM even after exercising his/her right to vote
- through remote e-voting but shall not be entitled to cast his/her vote again at the AGM Any grievances connected with the electronic voting or voting through polling paper can be addressed to the Company at the contact details given above

used for casting vote.

Date: 06th September, 2021

Place : Mumbai

For Looks Health Services Limited Kanchan Kaku

Company Secretary

DEMAND NOTICE

date of Demand Notice and security offered towards repayment of loan amount are as under:-				
Name of the Borrower(s).	Demand Notice Date & Amount	Description of secured asset (immovable property) All that piece and parcel of the property being: FLAT No. 002 it Wing "A", on the Ground Floor, admeasuring 27.5 Square Feet i. e. 23 Sq. Mtre., in the Building "VINAY VIHAR CO-OP. HSG. SOC LTD.", in the BUILDING No.2, on N.A. land bearing Survey No. 193 CHISAN OF THE STATE OF TH		
/Guarantor(s) Mr. Dinesh Ashok Waghela, Mrs. Premila Dinesh Waghela (ProspectNo.881411)	02-Sep-2021 Rs. 18,74,573/- (Rupees Eighteen Lakh Seventy Four Thousand Five Hundred SeventyThreeOnly)			
Mr. Sudhir N Wankhede, Mrs. Rakhi Sudhir Wankhede (Prospect No. IL10042661)	02-Sep-2021 Rs. 17,73,484/- (Rupees Seventeen Lakh Seventy Three Thousand Four Hundred Eighty Four Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 201 I Wing Bldg No 11, Area Admeasuring 27.11 Sq. Mt., Deep Jyoti City Bearing S. No 1400, 141/20, 141/, Village - Pashane, Behinddhru Residency, Pashane, Raigad, Maharashtra, India, 410201		
Mr. Jainul Elaahi Shaikhmansuri, Kgn Enterprises, Mrs. Khaliphun Muradan Shaikhmansuri (Prospect No.IL10042743)	02-Sep-2021 Rs. 16,16,026/- (Rupees Sixteen Lakh Sixteen Thousand Twenty Six Only)	All that piece and parcel of the property being: Flat No 407 4Ti Floor Sai Krupa Valley Bldg No 2, Area Admeasuring 23.865 Sc Mtr., Survey No 489/1 Neral Karjat, Raigad, Maharashtra, India 410101		
Mr. Bhanji Haridas Dama, Mrs. Hemalata Bhandji Dama, Punagni Trading, Mr. Yash Bhanji Dama (Prospect No. 868912, 872435 & 922992)	02-Sep-2021 Prospect No. 868912 Rs. 61,38,007- (Rupees Sixty One Lakh Thirty Eight Thousand Seven Only) Prospect No. 872435 Rs. 7,04,291 (Rupees Seven Lakh Four Thousand Two Hundred Ninety One Only) Prospect No. 922992 Rs. 8,57,218/- (Rupees Eight Lakh Fifty Seven Thousand Two Hundred Eighteen Only)	All that piece and parcel of the property being: Flat No. 202 of "B Wing on Second Floor, in Building "Neelkhanth Dhara," Situs on Survey No. 340 to a 1950 of Villag Ghatkopar Kirol with District & Sub- District Mumbai, Maharashtra 400086, India admeasuring 47.95 sq. meters		
Mrs. Rita Naresh Jangid, N K Enterprises, Mr. Naresh Radheshyam Jangid (Prospect No. 759776 & 945495)	02-Sep-2021 Prospect No. 759776 Rs. 27,51,410/- (Rupees Twenty Seven Lakh Fifty One Thousand Four Hundred Ten Only) Prospect No. 945495 Rs. 3,33,686/- (Rupees Three Lakh Thirty Three Thousand	All that piece and parcel of the property being: Flat No. 601 admeasuring 420 sq. ft., in 'D' Wing, Bldg Type-BB1 known a 'Kalash' behind Sanskruti, constructed on Survey No. 2 Nallasopara Link Road, situated at Vill. Achole, Tal. Vasai, Vasa (E), Dist. Palghar, 401208, Maharashtra, India		

Place: Mumbai, Palghar, Raigad Date: 07.09.2021 Sd/- Authorised Officer, For IIFL Home Finance Ltd

AKAR AUTO INDUSTRIES LIMITED (Formerly known as Akar Tools Limited)

Regd. Office: 304, Abhay Steel House, Carnac Bunder Baroda Street, Mumbai - 400009, (India) Tel; (O22)23481083, Fax: 91-22-23483887

NOTICE FOR 32ND ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

otice is hereby given that the 32nd Annual General Meeting ("AGM") of Akar Auto Industries Limited will be held on Thursday, 30th September, 2021 at 11.30 a.m. through Video conferencing ('VC') Other Audio Visual Means ('OAVM') facility in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder read with General Circular No. 02/ 2021 dated 13th January, 2021, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and other relevant circulars, issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 (collectively referred to as "relevan irculars"), without the physical presence of the Members at a common venue.

in compliance with relevant circulars, the Company has sent Notice of AGM and Annual Report for financial year ended 31st March, 2021 only by electronic mode on 6s September, 2021, to all the members whose email addresses are registered with the Depository Participants or the Company The Notice of the AGM and Annual Report for financial year ended 31st March, 2021, is also available on the website of the Company at www.akartoolsitd.com and on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and on the website of Central Depository Services (India) imited (CDSL) at www.evotingindia.com.

REMOTE E-VOTING AND E-VOTING AT THE AGM

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of Listing Regulations and Secretarial Standard or General Meetings, each as amended, the Company has engaged services of CDSL for providing remote e-voting facility prior to AGM ('Remote e-voting') and e-voting at the AGM to all its members to cast their vote on all the resolutions set out in the Notice of AGM.

Cut-off date for e-voting	Friday, 17th September, 2021		
Commencement date of Remote e-voting	9.00 a.m. (IST) on Monday, 27th September, 2021		
Conclusion date of Remote e-voting	5.00 p.m. (IST) on Wednesday, 29th September, 2021		
E-voting during AGM	From commencement of AGM till 15 minutes from the conclusion of AGM		
Members who will be present at the ACM through VC/OAVM and who have not east their vote by			

Remote e-voting, will be eligible to exercise their right to vote during the AGM. Members who have east their vote by Remote e-voting prior to AGM may also attend and participate in the AGM but shall not be entitled to cast their vote again.

the vote on a resolution is cast by the member, he/she shall not be allowed to change it subsequently The information and instructions for members to do voting through remote e-voting or e-voting at the AGM and for attending the AGM through VC/OAVM are explained in the notes to the Notice of AGM The Company has appointed Mr. Nitin Sharma, Practicing Company Secretary (COP No. 9761) to ac as scrutinizer for monitoring remote e-voting process and e-voting at the AGM in fair and transpa nanner. The results of e-voting shall be declared not later than 48 hours from conclusion of the AGM of the Company. The results declared along with the scrutinizers report shall be communicated to the stock exchange and will be placed on the website of the Company at www.akartoolsltd.com and or the website of CDSL at www.evotingindia.com.

Any person who acquires shares of the Company and becomes a member of the Company after dispatch of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, 17th September, 2021 may send an email at corporate@akartoolsltd.com to obtain the details for remote e-volting/e-voting

particular, instructions for joining the AGM, manner of casting vote through remote e-voting or through voting during AGM. For Akar Auto Industries Limited

Place: Aurangabad Mitesh Gadhiva

Date: 6th September 2021

(Company Secretary & Compliance Officer)



Corp Office: E-5, MIDC, Walli, Aurangabad – 431136 (M.S) India Tel: (0240)6647200, Fax: 91-240-2554640 Website: www.akartoolsltd.com Email: corporate@akartoolsltd.com CIN No. L29220MH1989PLC052305

Accordingly, members may cast their votes through Remote e-voting or e-voting at the AGM. Once

Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in



INNOVATIVE IDEALS & SERVICES (INDIA) LTD.

CIN L64201MH2000PLC129901 Rend Address: F- 202 Skynark, 2nd floor off Aiit Glass Boad, Near Oshiwara Garden Oshiwara, Goregoan (W), Mumbai, Maharashtra, 400104Phone: 022-67392121 | Email: innovative@innovative.in | www.innovative.in

NOTCE OF 21ST ANNUAL GENERAL MEETING NOTICE is here given that the 21st Annual General Meeting (AGM) of Members o

nnovative Ideals and Services (India) Limited will be held on Wednesday, 29 September, 2021 at 3.00 p.m. through Video Conference (VC) / Other Audio-Visua Means (OAVM) to transact the businesses, as set in the notice convening AGM. The company has already dispatched the Annual Report for the financial year 2020-2 along with the Notice convening AGM, through electronic mode to the Members whose email addresses are registered with the company and/or Depositories in accordance with the circulars issued by the MCA and SEBI. The Annual Report along with the Notice of the AGM is also available on the website of the company a www.innovative.in and on the website of CDSL at www.evotingindia.com.

Notice is also hereby given that pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act. 2013 ("Act") and the applicable rules framed thereunder that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, September 23, 2021 to Wednesday, September 29, 2021 (both days inclusive) for 21st AGM of the Company. Pursuant to the provision of section 108 of the Act and rules framed thereunder, as

amended and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions as set forth in the Notice convening the AGM using electronic voting system ('Remote e-voting') provided by CDSL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Wednesday, September 22, 2021 ('cut-off date'). The remote e-voting period commences on Sunday, September 26, 2021 at 9.00 a.m. and

ends on Tuesday, September 28, 2021 at 5:00 pm during this period, the Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall be disabled by CDSI thereafter. Those Members, who shall be present in the AGM through VC/OAVM facility and had not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through evoting system during the AGM the members who have cast their votes by remote e-voting prior to the AGM may also participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again Any person, who acquires shares of Company and becomes a member of the company after the notice has been sent electronically by the Company and holds shares as on the cut-off date; may obtain the login ID and Password by sending a request to helpdesk.evoting@cdslindia.com. However, if he/she is already registered with CDSL for remote e-voting, the he/she can use existing User ID and password for casting the votes. In case of any queries pertaining to e-voting, Members may refer to the FAQs and the e-voting

manual available at <u>www.evotingindia.com</u>, under help section or contact at 022 23058542/43. In case of any grievances relating to e-voting, please contact Mr. Rakesh Dalvi, Manager, at 25th Floor, A Wing, Marathon Futurex, Mafatlal Mills Compound, NM Joshi Marg, Lower Parel (E), Mumbai-400013; Email: helpdesk.evoting@cdslindia.com or aforesaid number. The details of the AGM are available on the website of the Company at www.innovative.ir

CDSL at www.evotingindia.com BSE Limited at www.bseindia.com For Innovative Ideals and Services (India) Limited

Date: 4th September, 2021

Place : Mumbai

Magsood Shaikh Managing Director (DIN: 00834754)

Public Notice in Form XIII of MOFA (Rule 11(9) (e)) **Before the Competent Authority** District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Bhandari Co-op. Bank building, 2nd floor, P.L.Kale Guruji Marg, Dadar (West), Mumbai-400028.

No.DDR-4/Mumbai/Deemed Conveyance/Notice/2159/2021

Application u/s 11 of Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 PUBLIC NOTICE

Deemed Conveyance Application No.250 of 2021

Rai Dongri Sagar Niwas Flat Owners Co-operative Housing Society Ltd, Having address at:- Kasturba Road No.5, Rai Dongri, Borivali(E), Mumbai-400066.... Applicant, Versus. 1) M/s. Sagar Construction Co., Through its partners, a.) Shivdas Jivraj. b.) Narayan Devji. c.) Vasta Shivgan. d.) Ravji Shivgan. Having address at:- Velani Estate, Quarry Road, Malad (E) Mumbai-400064. 2) National And Grindlays Bank Ltd., Trustees Estate of the khot of Malad & Kanheri. 3)Smt.Bachubai Veronzov Dashukov. 4)Mr.J.D.Dabash.5)Administrator Of Mr.Edulji. 6) Mr.Nusli Nevile Wadia. Being the land owner as per property card, Having address at:- C.T.S.No.432, C.T.S.No.432/1 to 6, Village Kanheri, Tal-Borivali Kasturba Road No.5, Rai Dongri, Borivali(E), Mumbai-400066. ... Opponents, and those, whose interests have been vested in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned above. Failure to submit any say shall be presumed that nobody has any objection in this regard and further action will be taken accordingly.

Description of the Property:

Claimed Area

Unilateral Conveyance of all that piece and parcel of land bearing C.T.S.No.432, admeasuring 1351.7 sq.meters., C.T.S.No.432/1 admeasuring 15.4 sq.meters., 432/2 admeasuring 14.6 sq.meters., C.T.S.No. 432/3 admeasuring 7.5 sq.meters., C.T.S.No.432/4 admeasuring 21.5 sq.meters., C.T.S.No.432/5 admeasuring 12.4 sq.meters., and C.T.S.No.432/6 admeasuring 12.6 sq.meters., totaling 1435.7 sq.meters of Village-Kanheri, Tal-Borivali, Mumbai Suburban District, bearing Old Survey No.27, New Survey No.30 (part),., in favour of the Applicant.

The hearing in the above case has been fixed on 23.09.2021 at 2.00 p.m. District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4). Bhandari Co-op.Bank building, 2nd floor P.L. Kale Guruji Marg, Dadar (W),Mumbai-400 028. Sd/-



(Dr. Kishor Mande) District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (4) Competent Authority U/s 5A of the MOFA, 1963.

UNISTAR MULTIMEDIA LIMITED CIN: L70100MH1991PLC243430

Regd Off: Office No. 901/902, Atlanta Center, Opp. Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai- 400063 | Tel.: +91-22-4321 1800, Email: unistarmultimedia@yahoo.com | Website: www.unistarmulti.com Notice Of Thirtieth Annual General Meeting, E-voting And Book Closure

Notice is hereby given that the 30th (Thirtieth) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Thursday, 30th September, 2021 at 12:00P.M. at 901/902, Atlanta Centre, Opp. Udyog Bhavan, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai- 400063 to transact the businesses as setforth in the Notice of the Meeting. Members are hereby informed that in accordance with MCA/SEBI Circulars, the Notice of

the 30" AGM of the Company has being sent on Monday, 06" September, 2021 to those shareholders whose names appear in the Register of Members as on Friday 03" September, 2021,and whose email id's are registered with the RTA/DP. The notice of the AGM and Annual report of the Company for FY 2020-2021 is also available on the Company's website at www.unistarmulti.com Further to facilitate other shareholders whose email id's are not registered, to receive this

notice electronically and cast their vote electronically, special arrangement has been made with its Registrar & Share Transfer Agent for registration of email addresses in terms of the General Circulars of MCA. The process for registration of email addresses is as under: Pursuant to the aforesaid Circular issued by Ministry of Corporate Affairs, shareholders who have not registered their email address may temporarily get their email address registered with the Company's RTA, Skyline Financial Services Private Limited, by clicking the link: http://www.skylinerta.com/ÉmailReg.php. Post successful registration of the email, the shareholder would get soft copy of the notice and the procedure for e-voting

along with the User ID and Password to enable e-voting for this AGM. In case of an queries, shareholder may write to admin@skylinerta.com. Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements), Regulations 2015, Notice is also given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Thursday, 23rd September 2021 to Thursday, 30th September, 2021 (both days inclusive), for the purpose of AGM c

Pursuant to provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, read with Rules and Regulations 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, members have an option to vote electronically through remote e-voting services provided by National Securities Depositor Limited (NSDL) or vote through Polling papers at the venue of AGM. Members can opt fo only one mode of voting i.e. either through polling papers or remote e-voting. In case members cast their votes through both the modes, voting done by remote e-voting shall be considered and votes cast through polling papers at the AGM shall be treated as invalid.

The members of the Company are also hereby informed and requested to note that: . The Notice of 30thAGM is available on the website of the Company i.e. www.unistarmulti.com and also on the website of NSDL i.e www.evoting.nsdl.com.

The remote e-voting is optional and portal will remain open from Sunday 26th September, 2021 (09.00 A.M.) till Wednesday, 29th September, 2021 (05:00 P.M) The remote e-voting shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of members shall be in proportion to their shares of the paid up equit share capital of the Company as on the cut-off date i.e. Thursday, 23rd September, 2021

request at evoting@nsdl.co.in or admin@skylinerta.com. However, if a person i already registered with NSDL for e-voting then existing user ld and password can be The facility for voting through polling paper shall also be made available at the AGM and the members attending the meeting who have not cast their vote by remote e-voting

Any person, who acquires shares of the Company and becomes member of the

Company after publication of Notice and holding shares as of the cut-off date i.e Thursday, 23rd September, 2021, may obtain the login ID and password by sending a

shall be able to exercise their right at the meeting through polling papers.

Amember may participate in the AGM even after exercising his/her right to vote through

remote e-voting but shall not be entitled to cast his/her vote again at the AGM. ny grievances connected with the electronic voting or voting through polling paper can be

addressed to the Company at the contact details given above For Unistar Multimedia Limited

Date: 06th September, 2021

Place : Mumbai

Suresh Bafna Managing Director DIN: 01569163

ATCOM TECHNOLOGIES LIMITED

CIN: L29299MH1989PLC054224 Regd. Off.:Flat No. 5, Sannidhan, Plot No. 145, Indulal D Buva Marg, Wadala, Mumbai – 400 031; Tel. No.022-35566211; Email: contact@atcomtech.co.in | Website: www.atcomtech.co.in

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that the 31stAnnual General Meeting (AGM) of the Company is scheduled to be held onWednesday, September 29, 2021 at 09.30 A.M. atFlat No. 5, Sannidhan, Plot No. 145, Indulal D Bhuva Marg, Wadala Mumbai 400031, to transact the business as set forth in the Notice of the AGM.

The Annual Report of the Company for the financial year ended March 31, 2021, including the Notice of AGM, Attendance Slip, Proxy Form and Route Map have been sent via email to those members whose email-IDs have been registered with the Company or the Depositories, as the case may be, and through other permitted modes to all other members at their registered addresses. The physical copy of the Annual Report shall also be sent to those nembers who specifically request for the same. The Annual Report is also available on the website of the Company at www.atcomtech.co.in/annualreport-policies. The documents pertaining to the businesses to be transacted at the AGM are available for inspection at the Registered Office of the Company.

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with applicable Rules thereunder, the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 22, 2021 to Wednesday, September 29, 2021(both days inclusive) for the 31st AGM of the embers of the Company.

read with applicable Rules thereunder and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is eased to provide e-voting ('remote e-voting') facility to the members and the business set out in the notice may be transacted through remote e-voting. The Company has engaged NSDL for facilitating the remote e-voting process

n compliance with the provisions of Section 108 of the Companies Act, 2013

Members whose names are recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the cut-off date, i.e. September 22, 2021, only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.

he remote e-voting period commences on Sunday, September 26, 2021a

09:00 a.m., and concludes on Tuesday, September28, 2021 at 05:00 p.m Members will not be allowed to vote electronically beyond the said timeli Any person, who acquires the shares of the Company after the dispatch of the Notice of the AGM and becomes a member as on the cut-off date, i.e. September 22, 2021 can view the notice of the AGM on the Company's website as mentioned above. Such members may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. They may also refer to the voting instructions on the NSDL website. However, if a person is already registered vith NSDL for e-voting then existing IDEAS user ID and password can be used for casting the vote.

Members may note that: a) Once the vote on a resolution is cast by the membe the member shall not be allowed to change it subsequently; b) the facility for voting through ballot paper shall be made available at the AGM; c) the members who have cast their vote by e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again; and d) a person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date only shall be entitled to avail facility of e-voting as well as voting at the AGM through ballot paper

Place: Mumbai

For Atcom Technologies Limited

Vikram Doshi **Managing Director**

Date: 06/09/2021

काबूलमध्ये पाकिस्तान-विरोधात मोर्ची; तालिबान्यांचा गोनिबार

(प्रतिनिधी) : काबूलमध्ये तालिबान्यांनी गोळीबार केला असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिरःतानमधील घडामोडीमध्ये पाकिस्तान हस्तक्षेप करत असल्याचा आरोप करत रॅली काढण्यात आली होती. यावेळी मोठ्या संख्येने आंद्रोलक उपस्थित होते. या आंदोलनकांना पांगवण्यासाठी तालिबान्यांकडून हवेत गोळीबार करण्यात आला. एएफ्फपीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. जवळपास ७० लोक पाकिस्तानी दूतावासाबाहेर आंदोलन करत होते. यामध्ये महिलांची संख्या अधिक होती. हातात बॅनर घेत यावेळी इस्लामाबाद आणि आयएसआयने अफगाणिस्तानात हस्तक्षेप करत असल्याच्या घोषणा यावेळी दिल्या जात होत्या. आंदोलन चिघळत असल्याचं पाहून आंदोलकांना तेथून पांगवण्यासाठी तालिब्यान्यांनी हवेत गोळीबार केला

Asvaka News या स्थानिक प्रसारम ाध्यामाने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व आंदोलक काबूलमध्ये प्रेझिडेंशियल पॅलेसजवळ जमले होते. पाकिस्तानचे आयएसआय संचालक गेल्या एक आठवड्यापासून काबूल सेरेना हॉटेलमध्ये वास्तव्यास असून आंदोलक त्या दिशेने निघाले होते.

व्हिडीओमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आंदोलक पाकिस्तानविरोधात रस्त्यांवर घोषणा देत असून यावेळी हातामध्ये कार्ड्स घेतलेले दिसत आहेत.

काबूलच्या उत्तरेकडील पंजशीर प्रांतावरही ताबा मि ळवल्याचे तालिबानने सोमवारी सांगितले. तालिबानने संपूर्ण अफगाणिरन्तानवर नियंत्रण मिळवले. परंत पंजशीर खोरे मात्र तालिबानविरोधी दलांच्या ताब्यात होते. पंजशीरम ध्ये तालिबानविरोधी दले तालिबानी सैन्याला कडवा प्रतिकार करीत होती. पण अखेर तालिबानने त्यांचा पराभव करन पंजशीरम धील आठ जिल्हे ताब्यात घेतले. तालिबानचा प्रवक्ता झबीउल्ला मुजाहिद याने सोमवारी पंजशीरवर नियंत्रण मिळवल्याची माहिती दिली. आमचा देश आता पूर्णपणे युद्धाच्या बाहेर पडला आहे, असेही त्याने सांगितले. पंजशीरमधील नागरिक सुरक्षित राहतील, यात शंका नाही, अशी ग्वाहीही त्याने दिली. मात्र, तालिबानी सैनिक अत्याचार करतील या भीतीने अनेक कुटुंबे डोंगराळ भागात पळून गेली आहेत, असे काही प्रत्यक्षदशीनी सांगितले. तालिबानविरोधी दलांचे

नेतृत्व अफगाणिर-तानचे

अमरुल्ला सालेह आणि

अहमद शहा मसूद यांचे

पुत्र अहमद मसूद करीत

होते. अमेरिकेतील ११

सप्टेंबरच्या हल्ल्याच्या

तालिबान्यांनी अहमद

हत्या केली. हिंदुकुश

पर्वतराजीत असलेल्या

पंजशीर प्रांतात तेथील

सैनिकांनी १९८० मध्येही

सोव्हिएत फौजांविरोधात

असाच लढा दिला होता.

त्यानंतर अहमद शहा म

सूद यांच्या नेतृत्वाखाली

काही दिवस आधी

शहा मसूद यांची

तालिबानविरोधक

माजी उपाध्यक्ष

तेथील फीजांनी पंजशीर आपल्या ताब्यात ठेवला होता. अहमद शहा मसूद यांच्या हत्येनंतर त्यांचा पुत्र अहमद तालिबानविरोधी दलांचे नेतृत्व करीत होता. आम्ही प्रांत राखण्याचे आटोकाट प्रयत्न केले पण ते अपयशी ठरले. असे अहमद याने रविवारी म्हटले होते. पंजशीरमधील तालिबानविरोधी मसूद याच्या सैन्याने शस्त्रे खाली ठेवली आहेत. तालिबानने शस्त्रसंधीच्या अटीवर तेथील लढाई थांबवली. त्यानंतर तालिबानी सैनिकांची शेकडो वाहने पंजशीर खोऱ्यात दाखल झाली. अफगाणिर-तानचे माजी उपाध्यक्ष सालेह यांनी अध्यक्ष अशरफ घनी

PUBLIC NOTICE

पळून गेल्यानंतर त्यांनी

रवत:ला हंगामी अध्यक्ष

जाहीर केले होते. त्यानंतर

घनी यांचे कार्यालय आणि

राजप्रासाद तालिबानने

ताब्यात घेतला होता.

We have received an Application from Mr. Chander Dwarkadas Ahuja alias Mr. Chander Kumar Dwarkadas Ahuja for issuance of Duplicate of Share Certificates in respect of 5 shares of fifty each, having distinctive Numbers from 136 to 140 issued by the **Shewa** Apartment Cooperative Housing Society
Limited. The Applicant has represented that the
said Certificate is lost, missing and / or not
traceable. Therefore, persons having lawful
claims or objections of any nature against acting
on the Application of the said Applicant, Mr. Chander Dwarkadas Ahuja alias Mr. Chander Kumar Dwarkadas Ahuja for issuance of duplicate of Share Certificate or having claims way of heirship, succession, coparcene ship, trust, maintenance, tenancy, lease possession, sale, gift, exchange, mortgage, lier or encumbrance and / or claim of whatsoevel nature against Share Certificate having Distinctive Number from 136 to 140 or Flat No 1 should intimate such objections/ claims to the ndersigned along with copies of supporting ocuments within 15 days from the publication of this Notice, as otherwise the Society wil proceed with the application of the above name Applicant and all subsequent claims, if any, of the person / persons who may be entitled to such claims shall be deemed to have been waived and / or abandoned

Place: Mumbai / Date: 08-09-2021 The Hon. Secretary Shewa Apartment Coopertative Housing Society Limited. Plot No. 33 B, Opposite KES School. Khar (W), Mumbai 400052

जाहीर सूचना

मिलाग्रेस कॉस्टा कोरिया या मॅग्ना अपार्टमेंट/ स्वामी स्पर्श को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी <mark>लिमिटेड,</mark> यांचा पत्ता-<mark>फितवाला रोड, प्रभादेवी</mark> रेल्वे स्थानका समोर, एल्फिन्स्टन, मुंबई-४०००**१३** या सोसायटीच्या सदस्या होत्या आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.१९०२ च्या धारक होत्या, यांचे १४.०१.२०१९ रोजी कोणतेही वारसदार न नेमता निधन झाले.

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील. मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य टावेटारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही टावे किंव आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपासन १५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल ाळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/ त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पष्ट्यार्थ अशी कागदपत्र आणि अन्य परावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत. तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुदींमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतदींनसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटींच्य नोंदणीकत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सचना प्रसिध्दीच्या तारखेपासन कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी सायं.६.०० ते रात्रौ.९.०० पर्यंत उपलब्ध आहेत.

च्या वतीने व करित मॅग्ना अपार्टमेंट/स्वामी स्पर्श को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड ठिकाण: मंबई सही/-दिनांक: 0८.0९.२0२१ सचिव

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, स्वर्गीय श्रीमती सुमन रामचंद्र गुप्ते या माझे अशील श्री. संदीप रामचंद्र गुप्ते यांच्यासह फ्लॅट क्र.३०२, इमारत क्र.४ए, एन.जी. सनसिटी फेज-३ को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, ठाकूर गाव, कांदिवली पुर्व, मुंबई-४००१०१ (यापुढे सदर फ्लॅट) या जागेचे सह मालक आहेत. सदर स्वर्गीय श्रीमती सुमन रामचंद्र गुप्ते, २) श्रीमती माधुरी विकास बेंद्रे (मयत), ३) श्रीमती स्मिता शेखर देसाई, ४) श्री. संदीप रामचंद्र गुप्ते हे त्यांचे कायदेशीर वारसदार आहेत आणि अन्य कोणीही वारसदार नाहीत माझे अशील श्री. संदीप रामचंद्र गुप्ते यांनी त्यांच्या नावे सदर फ्लॅट क्र.३०२ व भागप्रमाणपत्र (जे वितरीत करणे बाकी आहे) बाबत सदर स्वर्गीय श्रीमती सुमन रामचंद्र गुप्ते यांचे ५०% शेअर्स हस्तांतरणासाठी सदर सोसायटीकडे अर्ज केला जाईल.

जर कोणा व्यक्तीस विक्री, तारण, मालकी हक अदलाबदल, वारसाहक, न्यास, ताबा, भाडेपट्टा लिव्ह ॲण्ड लायसन्स, मालकी हक्क इत्यादी स्वरुपात कोणताही दावा, अधिकार, हक्क व हित असल्यास त्यांनी १५ दिवसांच्या कालावधीत वर् नमुद पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे तद्नंतर कोणाही व्यक्तीचे दावा विचारात घेतले जाणार नाही आणि माझे अशील श्री. संदीप रामचंद्र गुप्ते यांच्या नावे उपरोक्त फ्लॅट क्र.३०२ हस्तांतर

ठिकाण: मुंबई

ए ॲण्ड आर असोसिएटस् दुकान क्र.८, एन.जी. सनसिटी फेझ-न कोहौसोलि., ठाकूर गाव, कांदिवली (पुर्व) मंबई-४००१०१ २८६७३५८८११, ९०८२४३५१५५, ९८३३४६२५२२

सही/

देशात गेल्या २४ तासांत ३१ ननी दिल्ली, दि. ७, (प्रतिनिधी) : देश हजार २२२ वाधितांची नोंद्र रिकव्हरी रेट सध्या ९७.४८ टक्स्यांवर आहे. नवी दिल्ली, दि. ७, (प्रतिनिधी) : देशाचा देशाचा विकली पॉझिटीव्हीटी रेट २.५६ टक्क्यांवर असून डेली पॉझिटीव्हीटी रेट २.५ टक्क्यांवर आहे. दरम्यान, गेल्या २४ तासांत देशभरात १ कोटी १३ लाख ५३ हजार ५७१ जणांचं लसीकरण करण्यात आलं. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यत ६९ कोटी ९० लाख ६२ हजार ७७६ जणांचं लसीकरण पूर्ण झालंय.

प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड

सीआयएन : L74110MH1973PLC016243 नोंदणीकृत कार्यालय : १४१२, हबटाऊन सोलारिस, साई वाडी, एन. एस. फडके मार्ग, अंधेरी (पूर्व) मुंबई एमएच ४०० ०६९ ई-मेल : infogromogmail.com वेबसाइट : www.gromotrade.com ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, ई-मतदान आणि बुक क्लोजर सूचना

याद्वारे कळविण्यात येते की, प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड कंपनीची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम' बुधवार, दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळनुसार दुगरी ३.०० वाजता वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचन दिनांकीत ४ सप्टेंबर २०२१ मध्ये नमूद केल्वाप्रमाणे विषयांनुरुष, व्हिडीओ कॉन्फरिस्सि (''व्हीसी'')/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (''ओएव्हीएम'') यांच्या माध्यमातन होणार आहे.

नारका (जारकारण, मारकारणाहुत कारा जात. कंपमी कायदा २०१३ ('कायदा') मधील आवश्यक त्या तातुदी तसेच त्यासह वाचा त्या अंतर्गत बनविण्यात आलेले विविध नियम आणि आणि त्यासह वाचा सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२०, सामान्य परिपत्रक क्रमांक १७/ २०२० आणि सामान्य परिपत्रक क्रमांक २०/२०२०, दिनांकीत ८ एप्रिल २०२०, दिनांकीत १३ एप्रिल २०२०, आणि दिनांकीत ५ मे २०२० अनुक्रमे जी कॉपरिट व्यवहार मंत्रालय यांनी जारी केली आहेत (''एमसीए परिपत्रके'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमॅट्स) नियम २०१५ (''लिस्टिंग रेपुलेशन'') तसेच त्यासह वाचा सेबी परिपत्रक क्रमांक सेबी/एचओ/सीएफडी/सीएसडी राकावरास्त्र) गत्यम २०८५ (लास्टा रचुलाम) तत्त्व त्यावह वाचा सवा भारत्रक क्रमाक सवा) एवजा। साएकडा, सायक १, सीआयकार/पी,२०२०/७९ दिनांकीत १२ से २०२० चे सिक्युरिटी अँड एक्सचें वा बीज ऑफ इंडिया (''सेबी परिपक्त') वरीलप्रमाणे विस्ताराने नमुद्र करण्यात आलेली एमसीए परिपक्ते आणि सेबी परिपत्रके यांना अनुस्तन, च्या सभासदांचे ई–मेल पते कंपनी किंवा डिपाझिररी पार्टीसिप्टस (डिपाझिररी) यांच्याकडे उपलब्ध असलेल्या समासद नोंद पुस्तिका तसेच लामार्थी मालकांच्या यादीत बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी नोंदणीकृत आहेत किंवा ज्यांचे इ मेल तपशील कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर टान्स्फर एजंट्स तसेच त्यांचे संबंधित डिपॉझिटरीज यांच्याकडे नोंटणीकत आहेत अशा सभासदांना ४८ व्या वार्षिव तर्वसाधारण सभेची सूचना, आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षा करिताचा) वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्याची पूर्ण करण्यात आली आहे. सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेत केवळ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) अन्य मान्यताप्राप्त दुकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातृत सहभाग घेऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण समेर सहभागी होण्याची प्रक्रिया तसेच दूरस्थ इ मतदान पद्धतीच्या माध्यमातृत मतदान करण्याची प्रक्रिया तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान इ मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान करण्याच्या प्रक्रियेचा तपशील वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेला आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य मान्यताप्राप्त दृकश्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) यांच्या माध्यमातून सहभाग घेतलेल्या सभासदांची संख्या कायद्याच्या कलम १०३ अनुसार गणसंख्या निर्धारित hरण्यासाठी गृहीत धरण्यात येईल.

कंपनीच्या सभासद नोंद पुस्तिका आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका दिनांक २३ सप्टेंबर २०२१ ते २९ सप्टेंबर २०२१ य

कालावधीत (दोन्ही दिवस धरून) वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देश्याने बंद राहतील. ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना आणि ३१ मार्च २०२१ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाकरिताचा बार्षिक अहवाल कंपनीचे संकेतस्थळ Www.gromotrade.com येथे तसेच तसेच स्टोक एक्स्चेंज यांचे संकेतस्थळ बीएसई लिमिटेड यांचे संकेतस्थळ www.bseindia.com आणि एनएसडीएल यांचे संकेतस्थळ www.evotin.nsdl.com येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान पद्धतीचा तपशील दूरख ६-मतदान तत्त्रच बाायक त्वबतायरण समच्या दरम्यान ३-मतदान अद्भाग तप्ताया तपताला : कंपनी कायदा २०१३ करूप २०१० मधील तत्त्वति तसेक त्यासह बाबा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) नियम २०१५ चा नियम २०, वेळांबेळी सुधारित, कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन) सुधारणा नियम २०१५, आणि लिस्टिंग रेखुलेशन्स नियम ४४ तसेच सेवी परिपक्त क्रमांक सेवी/एचओ/सीएफडी /सीएमडी १/सीआयआर/पी/ २०२०/१४२ दिनांकीत ९ डिसेंबर २०२० अनुसार ई-मतदान प्रक्रिया सर्व वैयक्तिक डिमेंट समभागधारकांसाठी एकल लॉग इन क्रेडेन्शियल्स च्या साहाय्याने त्यांच्या हिम्रेट खाते तसेच संबंधित हिपाँबिररी पार्टीसिपंटम यांच्या माध्यमातन कार्यात्वित करण्यात आलेली आहे. ई-मतदान सविध पलब्ध करून देण्यासाठी कंपनीने एनएसडीएल घेतली आहे. सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की ४८ व्या वार्षिक सर्वस सभेच्या सूचनेत नमुद्र केलेल्या सर्व त्या विषयांवर केवळ इलेक्ट्रॉनिक मतदानाच्या माध्यमातून कामकाज घेण्यात येईल. दरस्थ ई-मतदान पद्भविद्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेचा तपशील ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेला आहे.

दरस्थ ह मतदान कालावधीला रविवार दिनांक २६ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाणवेळेनसार सकाळी ९ ०० वाजता पारंभ रण्यात येईल आणि ही प्रक्रिया मंगळवार दिनांक २८ सप्टेंबर २०२१ रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५.०० वाजत संपुष्टात येईल.या कालावधीत सभासदांना ई–मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे. त्यानंतर ई–मतदान प्रारू पुरुपसडीएल चोच्चाकडून मतदानासाठी बंद करण्याते वैणार आहे. वे सभासद व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्थित असतील आणि ज्या सभासदांनी वार्षिक

सर्वसाधारण सभेच्या पूर्वी दूरस्थ इ मतदान पद्धतीचा अवलंब करून सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर मतदानाचा हक बजावलेला नाही किंवा त्यांना तसे करण्यास मनाई करण्यात आलेली नाही, असे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या विषयांवर ई-मतदान पदतीने मतदानाचा हक्क बजाव शकतील. ज्या सभासदानं भागक तथाचारण समध्या पूर्वना जमूर करणाया विषयार इन्यादान उद्घणीत गार्थामा तथा व्यवस्था राज्यारा अवाराता. ज्या समासदा वार्षिक सर्वसाधारण समेच्या पूर्वी दूरस्य ई-मतदान पद्धतीचा अवतंव करून मतदानाचा हक्क बजावलेला आहे असे समासद वार्षिक सर्वसाधारण समेला उपस्वत राह् शकतात मात्र त्यांना पुन्हा मतदान करता येणार नाही.

दरस्थ इ मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान ई-मतदान यांच्याद्वारे होणाऱ्या मतदानासाठी सभासदांची पात्रत रूप्त इन्यापा तार्च वाचाना वाचाना प्राचाना कार्चा प्राचान वाचाना वाचाना वाचाना वाचाना वाचाना वाचाना वाचाना वाच निर्माति करण्यासाठी कट ऑफ तारीख म्हणून बुधवार दिनंक २२ सप्तच्या २०२१ ही तारीख निर्माति करण्याचा आलेली आहे वार्षिक सर्वसाधारण सभेची सुचना निर्गामित करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एखादी व्यक्ती कंपनीचे समभाग घेऊन कंपनीची सभासद झालेली असेल आणि कट ऑफ तारीख म्हणजेच बुधवार दिनांक २२ सप्टेंबर २०२१ रोजी तिच्यांकडे कंपनीचे समभाग असतील तर evotingnsdl.co.in किंवा supportpurvashare.com या पत्त्यांवर विनंती करून दूरस्थ -मतदानासाठी आवश्यक असलेले यजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात.

. दूरस्थ ई–मतदान पद्धतीच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचा तपशील तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई–मतदा . ग्रांच्या प्रक्रियेचा तपशील ४८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत देण्यात आलेला आहे. असे सभासद ज्यांना वार्षिव सर्वसाधारण सभेच्या कामकाजात व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातृत सहमागी होण्यासाठी सहकार्वाची आवश्यकता आहे. त्यांनी श्री सोनी सिंग, सहायक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी evotingnsdl.co.in या पन्यावर किंवा दृष्टवर्न क्रमांक ०२२ - २४९९ ४५४५ येथे संपर्क साधावा.

: मतदान प्रक्रियेच्या संदर्भात कोणत्याही स्वरूपाच्या शंका असतील तर सभासद एनएसडीएल यांचे संकेतस्थळ https:/ www.evoting.nsdl.com या संकेतस्थळावर डाउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या फ्रिकेंटली आस्क्ड क्रेश्चन्सचा किंवा सभासदांकरिता उपलब्ध असलेत्या ई-मतदान युजर मॅन्युअलचा संदर्भ घेऊ शकतात किंवा एनएसडीएल यांच्याशी टोल फ्री क्रमांब १८००-१०२०-९९० किंवा १८००-२२-४४-३० येथे संपर्क साधू शकतात किंवा evotingnsdl.co.in येथे संपर्क साध् शकतात किंवा श्रीमती दीपाली घुरी, ई-मेल आयडी : supportpurvashare.com या पत्यावर संपर्क साधू शकतात. युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी ज्या सभासदांनी डिपॉझिटरीज यांच्याकडे अद्याप केलेली नाही आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेल्या विषयांवर ई-मतदानासाठी आवश्यक असलेल्या ई-मेल तपशिलाची नोंदणी करण्यासाठी :

समभाग प्रत्यक्ष स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला फोलिओ क्रमांक, सभासदाचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (मागून आणि पुढ्न), पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) इ मेलच्या माध्यमातून कंपनी यांच्याकडे infogromogmail.com/ आरटीए यांचा ई-मेल तपशील supportpurvashare.com या पत्त्यावर पाठवावा

समागा डिमेंट स्वरूपात उपलब्ध असतील तर कृपया आपला डीपीआयडी – सीएलआयडी (१६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी किंवा १६ अंकी बेनिफिशिअरी आयडी), नाव, एकत्रित अकाउंट स्टेटमेंटची क्लायंट मास्टर कॉपी, पॅनकार्ड (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) आणि आधार (स्कॅन केलेली स्वयंसाक्षांकीत प्रत) इ मेलच्या माध्यमातून कंपनी यांच्याकडे infogromogmail.com/आरटीए यांचा ई–मेल तपशील supportpurvashare.com या पत्त्यावर पाठवावा.

त्याचप्रमाणे सभासद युजर आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्यासाठी मुद्दा क्रमांक (ए) आणि मुद्दा क्रमांक (बी) मध्ये नमूद केल्यानुसार आपले तपशील शीॉळपसपीवश्र.ले.ळप येथे पाठवू शकतात.

ा (।) निष्य निर्माण स्थाप कार्या । बार्षिक सर्वसाधारण समेत व्हीसी/ओएव्हीएय यांच्या माघ्यमातृत सहभागी होण्याची प्रक्रिया : समासद बार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माघ्यमातृत https://www.evoting.nsdl.com येथ आपले ई-मतदान लॉग इन क्रेडेन्शियल्सचा वापर करून तसेच कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी एतएछ चा पर्यार निवडून सहमागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत व्हीसी/ओएव्हीएम यांच्या माध्यमातून सहमागी होण्याची प्रक्रिया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत विस्ताराने देण्यात आलेली आहे.

तभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सचनेत नमद केलेल्या (जी इलेक्टॉनिक माध्यमात गठविण्यात आलेली आहे) सर्व तपशिलाची काळजीपूर्वक वाचन करावे. आणि विशेषतः वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभ होण्यासाठी सुचना तसेच दरस्थ ई-मतदान तसेच वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दरम्यान होणारे ई-मतदान यांच्या प्रक्रियेच्य नंदर्भातील तपशिलाची काळजीपूर्वक वाचन करावे. प्रिझमएक्स ग्लोबल व्हेंचर्स लिमिटेड यांच्याकरि

व्यवस्थापकीय संचालव डीआयएन : ०६९३६६८१

पनाचे डिजीलाईफ लिमिटेड

सीआयएन:एल७२२००एमएच२००७पीएलसी१६९४१५ **नोंदणीकृत कार्यालय:** इमारत ए३, १०२–१०८ व २०१–२०८, बाबोसा इंडस्ट्रीयल पार्क, मुंबई–नाशिक महामार्ग (एन.एच.३), सारावली गाव, भिवंडी, ठाणे-४२१३०२, महाराष्ट्र, भारत **कॉर्पोरेट कार्यालय:** युनिट क्र.००२, रहेजा प्लाझा-१, एल.बी.एस. मार्ग, घाटकोपर पश्चिम,

मुंबई-४०००८६, भारत, महाराष्ट्र. दूर.:०२२-२५००७००२/७५०२, ई-मेल : info@panachedigilife.com वेबसाईट : www.panachedigilife.com

वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

थे सूचना देण्यात येत आहे की, (कंपनी) च्या सदस्यांची १४वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ' सप्टेंबर, २०२१ रोजी दु.३.००वा. (भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायावर विचार विमर्श करण्याकरिता सामायिक ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हिडीओ कॉन्फरर्न्सींग (व्हीसी)/अन्य कश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी व त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज कायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचिता सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रव क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण रिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० आणि सर्वसाधारण परिपत्रक क्र.०२/२०२१ दि.१३ जानेवारी, २०२१ गणि भारतीय प्रतिभती व विनिमय मंडळदारे वितरीत परिपत्रक क सेबी /एचओ /सीएफडी /सीएमडी१ /सीआयआर पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० व सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांव . ५ जानेवारी, २०२१ रोजीचे परिपत्रकानुसार एजीएम सूचनेत नमूद विषयावर विचार विमर्श करण्याकरिता होणार आहे दस्यांना एजीएम मध्ये व्हीसी/ओव्हीएएम मार्फतच उपस्थित राहता येईल. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३

बंधवार. १ सप्टेंबर २०२१ रोजी प्रकाशित झालेल्या आमच्या जाहिरातीनसार. वित्तीय वर्ष २०२०–२१ च्या वार्षिव . महवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ज्यात एजीएमची सूचना समाविष्ट आहे, त्या सर्व सदस्यांना ईमेल केले गेले आहेत ज्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत आहेत. रजिस्ट्रारे आणि शेअर ट्रान्सफर एजंट, बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आरटीए) डिपॉझिटरीज, संबंधित परिपत्रकांनसार नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची वेबसाइट कंपनीचं नसाईट www.panachedigilife.com येथे आणि www.nseindia.com अनुक्रमे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) च्या वेबसाइटवर www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे, कंपनीने ई-मतदा प्रदान करण्यासाठी नियक्त केलेली एजन्सी आहे आणि एजीएम साठी व्हीसी/ओएव्हीएम सविधा प्रदान केली आहे सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएम मध्ये उपस्थित राह शकतात आणि सहभागी होऊ शकतात.

एजीएमच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे कंपनीला आपल्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने (रिमोट ई–व्होटिंग) मतदान ण्यासाठी सविधा प्रदान करण्यात आनंद होत आहे. रिमोट ई-मतदानाचा कालावधी शनिवार. २५ सप्टेंबर. २०२ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुरू होईल आणि सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी संध्याकाळी ०५:०० वाजत संपेल. त्यानंतरच्या मतदानासाठी सीडीएसएलद्वारे रिमोट ई-मतदान पध्दत अक्षम केले जाईल. या कालावधीत गधारक त्यांना लागू असलेल्या लॉगिन पद्धतीचा वापर करून दूरस्थपणे त्यांचे ई–मत देऊ शकतात. भागधारव रजीएम दरम्यान रिमोट ई–मतदानासाठी, ई–मतदानासाठी लॉगिन करू शेकतात आणि व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे एजीएममध् एसडीएल आयडिया सुविधेद्वारे लॉग इन करू शकतात किंवा लॉगिंग करू शकतात. त्यांचे डिपॉझिटरी सहभागी वास्तविक आणि वैयक्तिक नसलेले भागधारक असलेले भागधारक कंपनी / आरटीए द्वारे प्रदान केलेल्या पॅन किंवा ई-नतदान कोडसह त्यांचे डीपीआयडी / क्लायंट आयडी किंवा फोलिओ क्रमांक वापरून ई-मतदान वेबसाइट ww.evotingindia.com द्वारे लॉग इन करू शकतात. एजीएमच्या सूचनेमध्ये तपशीलवार सूचना/प्रक्रिया प्रदा

न्या सदस्यांचा ईमेल आयडी /मोबाईल क्र. नोंदणीकृत नाही किंवा अद्ययावत नाही ते त्यांचे ईमेल आयडी/मोबाईल <mark>क्र</mark> खालील पद्धतीने अद्ययावत करावेः

अ) ज्या सदस्यांनी भौतिक मोडमध्ये शेअर्स धारण केले आहेत आणि ज्यांनी त्यांचे ईमेल पत्ते. /मोबाईल क्रमांव नोंद[ं]णीकृत /अपडेट केलेले नाहीत. कंपनी/ आरटीए सह कंपनी/ आरटीए ला लिहन नोंदणी/ अद्ययावत करण्याची विनंती केली जाते की फोलिओ क्रमांकाच्या तपशीलांसह आणि compliance@panachedigilife.com व किंवा vinayak@bigshsareonline.com वर पॅन कार्डची स्व-साक्षांकित प्रत जोडा

ब) डिमटेरियलाइज्ड पध्दती मध्ये शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना त्यांचे ईमेल पत्ते / मोबाईल क्रमांक नोंदणी / अपडे , भरण्याची विनंती केली जाते. डिपॉझिटरी पार्टिसिपंटसह ज्यांच्याकडे ते त्यांचे डीमॅट खाते (खाती) ठेवतात.

केवळ ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांमध्ये कट ऑप तारखेला म्हणजेच मंगळवार, २१ सप्टेंबर २०२१ रोजी नोंदवले गेले आहे, त्या दरम्यान दूरस्थ ई-मतदान/मतदानार्च सुविधा घेण्यास पात्र असेल. इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीद्वारे एजीएम. ज्या सदस्यांनी सभैपूर्वी रिमोट ई–मतदानाद्वारे ु नतदान केले आहे ते बैठकीत सामील होण्यास सक्षम असतील परंतु त्यांना पुन्हा मत देण्याचा अधिकार मिळणार नाही कोणतीही व्यक्ती जी नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचा सदस्य बनते आणि कट−ऑफ तारखेनुसार म्हणजेच मंगळवार, २ सप्टेंबर २०२१ रोजी कंपनीचे शेअर्स धारण करते आणि ज्याचे पॅन कंपनीकडे नोंदणीकृत नाही त्याल vinayak@bigshareonline.com / helpdesk.evoting@cdslindia.com येथे मेल करू लॉगिन भायडी आणि पासवर्ड मिळू शकतो.

सीडीएसएल ई-व्होटिंग सिस्टीममधून एजीएम आणि ई-मतदानास उपस्थित राहण्याबाबत काही प्रश्न किंवा समस्य भसल्यास, आपण helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल लिह शकता किंवा ०२२-२३०५८७३० आणि १२२-२३०५८५४२/४५ वर संपर्क साधू शकता. इत्तवद्वानिक माध्यमांद्वारे मतदानाच्या सुविधेशी संबंधित सर तक्रति शी राकेश दळवी, सीनियर मॅनेजर, (सीडीएसएल) सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) तिमिटेड, ए विंग, २५ वा मजला, मॅरेथॉन पयूचर, मफतलाल मिल कंपाऊंड्स, एन.एम. जोशी मार्ग, लोअर परेल (पूर्व), मुंबई - ४०००१ यांना संबोधित केल्या जाऊ शकतात. किंवा helpdesk.evoting@cdslindia.com वर ईमेल पाठवा किंवा २२-२३०५८५४२/४३ वर कॉल करा.

. हेपनीच्या सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ ते मंगळवार, २८ सप्टेंबर २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) एजीएमसाठी बंद राहतील. सदस्य एजीएम सूचनेच्या अधिक तपशीलासाठी नोटर भागाकडे पाठवू शकतात.

पनाचे डिजीलाईफ लिमिटेडकरित हर्षिल छेड कंपनी सचिव व सक्षम[े] अधिकारी

PUBLIC NOTICE

Shri Dattaraj Vasudeo Desai & Smt. Tulsibai Vasudeo Desai, were holding jointly Flat No. 209 in B-Wing (the said Flat) of Dadar Neelkanth Apartments CHS Ltd. (the Society) at Gokuldas Pasta Road, Dadar(E), Mumbai-400014 and Share Certificate No. 56 for 5 Shares of Rs. 50/- each numbered from 281 to 285 (both inclusive).

Smt. Tulsibai Vasudeo Desai died intestate on 08-06-2000 leaving behind her son Shri Dattaraj Vasudeo Desai, as her only Legal Heir.

Shri Dattaraj Vasudeo Desai too died intestate on 17-02-2020 leaving behind as his surviving Legal Heirs, our clients (1)Smt. Meenal Dattaraj Desai (wife). (2)Mrs. Shambhavi Shailesh Gaitonde (daughter), (3)Mrs. Archana Sandeer

Cholkar (daughter) and (4)Mr. Nagesh Dattaraj Desai (son).

Our clients claim that they are the only surviving Legal Heirs of Shri Dattaraj

Vasudeo Desai and Smt. Tulsibai Vasudeo Desai and hence are entitled for the ownership of the said Flat & Shares.

Other persons having any claim/interest in the said flat & shares are hereby informed to contact at the address given below, within 15 days of publication

of this notice, with documentary proof if any. No claims will be entertained Advocate Sumedh T. Waghmare 307, Hira Apt., Mahagiri, Koliwada, Thane(w)-400601.

जाहीर सूचना र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की**, श्री. अर्पित सोमानी** यांच्या नावे असलेली खाली नमुद मालम **बँक ऑफ बडोदा, दहिसर पूर्व शाखा** हे त्यांचे ग्राहकांकडून विनंतीवर कर्ज सुविधेकरिता प्रतिभूती म्हणून स्विकृत करू इच्छित आहेत

ार अन्य कोणासही खाली नमुद मालमत्तेवर कोणताही अधिकार/हक्क/हित/दावा असल्यास त्यांनी त्यांन ाव्याच्या पृष्ठ्यर्थ आवश्यक पुराव्यांसह १० दिवसांत बँकेकडे संपर्क करावा जर १० दिवसांत कोणताही प्रतिसाद मिळाला नाही तर असे समजले जाईल की, सदर मालमत्ता सर्व अधिभार/

द्मवा/बोजापासून मृक्त आहे आणि बँकेकडून तारणाची प्रक्रिया सुरू केली जाईल. लमत्तेचे तपशील:

ल्टॅट क्र.२२०१. २२वा मजला. ''मिलानो एक्सक्लसिव्ह टॉवर. लोधा फायओरेन्झा. फायओरेन्झा को-<mark>ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.'',</mark> तसेच लेव्हल पी ५ वरील ३ कार पार्किंग जागा क्र.९६ए, ९६बी व ९७ र्व्हे क्र.५८६/१(भाग), पहाडी गाव, २५८(भाग), गोरेगाव गाव, संबंधित नविन सीटीएस क्र.५८६/१, पहाडी गाव न २५७/जी, गोरेगाव गाव, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पुर्व), जिल्हा मुंबई उपनगर

ाखा तपशील/संपर्क क्र.: बँक ऑफ बडोदा, दिहसर पुर्व शाखा, साईलिला अपार्ट., सी.एस. रोड, (नाव व संपर्क क्र.): आशिर्वाद हॉस्पिटलजवळ, ऑनंद नगर, दहिसर (पुर्व), मुंबई-४०००६८.

मो.क्र.:९८७०४६८९८० दूर.क्र.:०२२-२८४८४८३७/२८९७४३४५ ई-मेल:vjborw@bankofbaroda.com

मे. दास असोसिएटस प्रसाद दास-९८२००९०२०८ स्वर्णलता दास-९३२४६११६७

लूक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेड **सीआयएन:** एल९३०३०एमएच२०११पीएलसी२२२६३६

नोदणीकृत कार्यालय: ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट २७/३३, ब्यमन चेंबर्स, निगनदास मास्टर लेन, हतात्मा चौक, फोर्ट, मुंबई - ४०० ००१. दूरध्वनी: +९१ ९७७३४१३९१६.

ई-मेल: lookshealthserv@gmail.com वेबसाइट: www.looksclinic.com

१०वी सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

याद्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीची १० वी (दहावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दुपारी २:३० वाजता ५ व ९, १ला व २रा मजला, प्लॉट २७/३३, ब्युमन चेंबर्स निगनदास मास्टर लेन, हुतात्मा चौक, फोर्ट, मुंबई - ४०० ००९ येथे सभेच्या नोटिसमध्ये नमूद प्रमाणे व्यवसायार व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल

सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की एमसीए/सेबी परिपत्रकानुसार कंपनीच्या १० व्या एजीएमची सूचन सोमवार, ०६ सप्टेंबर, २०२१ रोजी त्या भागधारकांना पाठवण्यात आली आहे ज्यांची नावे सदस्यांच्य रजिस्टरमध्ये शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी दिसतात आणि ज्यांचे ईमेल आयडी आरटीए/डीपी सह नोंदणीकृत आहेत. २०२०-२०२१ साठी कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सूचना कंपनीच्य www.looksclinic.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.

ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसलेल्या इतर भागधारकांना सुलभ करण्यासाठी, ही सूचना इलेक्ट्रॉनिव पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी इलेक्टॉनिक पद्धतीने. एमसीएच्या सामान्य परिपत्रकांच्य दृष्टीने ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी त्याच्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटसह विशेष व्यवस्था करण्यात ु आली आहे. ईमेल पत्त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल

पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते कंपनीच्या आरटीए, स्काईलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत ईंमेल पत्ता तात्पुरते मिळवू शकतात http://www.skylinerta.com लिंकवर क्लिक

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते त्यांचे ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्काईलाईन फायनान्शिअल सर्व्हिसेस् प्रायव्हेट लिमिटेडकडे http://www.skylinerta.com वर क्लिक करून तात्पुरते नोंदणीकृत करू शकतात. ईमेलची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, भागधारकाला या एजीएमसाठी ई-मतदान सक्षम करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह नोटीसची सॉफ्ट कॉपी आणि ई-मतदानाची प्रक्रिया मिळेल.कोणत्याही प्रश्नांच्य बाबतीत, भागधारक admin@skylinerta.com वर मेल लिह् शकतो.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे नियम ४२ आणि ४७ (सूची दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), नियमावली २०१५ च्या तरतुदीनुसार, सदस्यांची नोंदणी आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनी गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहील.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह वाचलेले, भारतीय प्रतिभृती आणि विनिमय मंडळाच्या नियम ४४ आणि नियमांसह वाचा , २०१५, सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्य रिमोट ई-मतदान सेवांद्वारे इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान पोलिस पेपरद्वारे मतदान करण्याचा पर्याय आहे. सदस्य फक्त एका मतदानाचा पर्याय निवड शकतात म्हणजे एकत मतदान कागदपत्रे किंवा दुरस्थ ई-मतदानाद्वारे. जर सदस्यांनी दोन्ही पद्धतीने मतदान केले तर दुरस्थ ई-मतदानाद्वारे केलेले मतदान मानले जोईल आणि एजीएममध्ये मतदान कागदपत्रांद्वारे दिलेली मते अवैध[ँ] मानली जातील कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते आणि हे लक्षात घेण्याची विनंती केली जाते:

१. १०व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.looksclinic.in आणि एनएसडीएलच्या वेबसाईटवर म्हणजे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे.

२. रिमोट ई - वोटिंग पोर्टल रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ (सकाळी ०९.००) ते बुधवार, २९ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५:००) पर्यंत खुले राहील. त्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-मतदान अक्षम केले

सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात कट ऑफ तारखेनसार म्हणजेच गरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असतील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेअर्स घेते आणि नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर आणि कट ऑफ तारखेनुसा शेअर्स धारण केल्यावर गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे सदस्य बनतात म्हणजेच evoting@nsdl.co.in किंवा admin@skylinerta.com वर विनंती पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएलमध्ये नोंदणीकत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरल जाऊ शकतो.

मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाची सर्विधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आर्पि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी रिमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतदान पोलिंग पेपरंद्वारे बैठकीत आपला हक्क बजावण्यास सक्षम असतील.

६. रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नाही.

इलेक्टॉनिक मतदानाशी किंवा मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तकारी वर दिलेल्य संपर्क तपशीलावर कंपनीला संबोधित केल्या जाऊ शकतात

लुक्स हेल्थ सर्विसेस लिमिटेडकरित

ठिकाणः मुंबई दिनांक : ०६ सप्टेंबर, २०**स्टि**

कंपनी सचिव

नोंदणीकृत कार्यालयः बी/३०६–३०९, डायनॅस्टि बिझनेस पार्क, संगम सिनेमा समोर, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००५९. दूर::०२२-६१११५२२२, फॅक्स:०२२-२८२२७८६५

E-mail:nml.mumbai@gmail.com | Websie:www.nidhi.net.in ३५वी वार्षिक सर्वसाधारण सभा, रिमोट ई-वोटिंग माहिती व पुस्तक बंद करण्याची सूचना

यचनापत्रक खालीलप्रमाप

दिनांकः ०६ सप्टेंबर, २०२१

कंपनीच्या सदस्यांची ३९वी वार्षिक सर्वसाधारण सभा गरुवार ३० सप्टेंबर २०२९ रोजी द ३ ३०वा व्हिडिस कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य ढ़कश्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे ०४ सप्टेंबर, २०२१ रोजीच्या सूचनेत नमुद् विषयावर विमर्ष करण्याकरिता होणार आहे

कोविड-१९ महामारी आणि दि.०८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२०, ७ मे २०२० आणि १३ जानेवारी, २०२१ रोजीर्च एमसीएद्धारे जाहीर केलेली परिपत्रके अनुक्रमे १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२० आणि ०२/२०२१ सेबीद्धारे जाहीर करण्यात आलेले परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD1/CIR/2020/79 दि. १२ मे, २०२० व परिपत्रक क्र.SEBI/HO/CFD/CMD2/CIR/2021/11 दि.१५ जानेवारी, २०२१ कंपनीज ॲक्ट २०१३ आणि सेबी रेग्युलेशन २०१५ यांच्या अधीन राहन कंपनीची ३५वी वार्षिक सर्वसाधरण सभा गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोर्ज दु.३.३०वा. व्हिडिओ कॉन्फरन्स(व्हिसी) अथवा अन्य दृक-श्राव्य माध्यमांच्या(ओएव्हिएम) आधारे घेण्यात येणार आहे.

कंपनी/डिपॉझिटरी यांच्या कडे नोंदणी असलेल्या सभासदांना वार्षिक सर्वसाधरण सभेची नोटीस आणि आर्थिक वर्ष २०२०-२१ चा अहवाल ई-मेलद्धारे पठवण्यात आला आहे. तसेच, ही कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थव www.nidhi.net.in आणि बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व कलकत्ता स्टॉक एक्सचेंज लिमिटेडचे संकेतस्थळ www.cse-india.com येथे उपलब्ध आहे.

कंपनीज ॲक्ट २०१३ मधील सेक्शन १०८ आणि कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) २०१४ सुधारित नियम आणि सेबी रेग्युलेशन ४४ आणि रेग्युलेशन २०१५ च्या अनुसार कंपनी दूरस्थ ई-मतदानाची (वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आंधी) तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्या दरम्यान ई-मतदानाची सोय उपलब्ध आहे. ही ई-मतदानाची सुविधा वार्षिक सर्वसाधरण सभेच्या आधी किंवा दरम्यान सीडीएसएलतर्फे पुरवण्यात आली आहे. रिमोट ई-वोर्टिगचीँ सविस्तर माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. सदस्यांनी खालील बार्बीची नोंद घ्यावी.

दरस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २७ सप्टेंबर, २०२९ रोजी स.९.००वा, सरू होईल आणि बधवार, २ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.००वा. संपेल. या कालावधीमध्ये गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्य वास्तविक किंवा डिमॅट स्वरूपातील समभाग धारकांना ई-मतदान करता येईल. तसेच वार्षिक सर्वसाधरण सभेच्य दरम्यान ज्यांनी दूरस्थ ई-मतदान केलेले नाही असे सभासद ईलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करू शकतील. ज्य सभासदांनी दरस्थ ई-मतदान केलेले आहे ते वार्षिक सर्वसाधरण सभेत सहभागी होऊ शकतील पण, पुन्हा ई-मतदान करू शकणार नाहीत. ई-मतदानाची सुविधा www.evotingindia.com या लिंकवर उपलब्ध असेल. दूरस्थ ई-मतदान आणि सभे दरम्यान होणारे ई-मतदान तसेच, व्हिसी/ओएव्हिएमद्धारे होणाऱ्या वार्षिक सर्वसाधरण सभेची माहिती सूचनापत्रकात देण्यात आलेली आहे.

सूचनापत्रक प्रकाशित झाल्यानंतर आणि दि.२३ सप्टेंबर, २०२१ रोजी असणाऱ्या कंपनीच्या समभाग धारकांन लॉगीन आणि पासवर्ड <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर ईमेल करून मिळवता येईल. ज्या व्यक्तींनी आधीच सीडीएसएलवर ई-मतदानासाठी नोंदणी केलेली आहे, ते सभासद तोच युझर आयडी आणि पासव ई-मतदानासाठी वापक्र शकतील

www.evotingindia.com वरील डाऊनलोड विभागातील माहितीपत्रक पाह् शकतात किंव helpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करू शकतात किंवा ०२२-२३०७८७३८ व ०२२-

प्रक्रियेची निरीक्षण आणि पारदर्शक छाननी करण्यासाठी निवडण्यात आलेले आहे. कंपनीज ॲक्ट २०१३ च्या नियम ९१ च्या अनुसार कंपनीचे रजिस्टर ऑफ मेंबर आणि शेअर ट्रान्सफर बुक

शुक्रवार, २४ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) वार्षिक सर्वसाधरण सभै च्या कारणासाठी बंद राहतील.

विशाखा पांड्य कंपनी सचिव

यूनियन बैंक 🕼 Union Bank

अनिधा Andhra Corporation

क्षेत्रिय कार्यालय, मंबई ठाणे

धनलक्ष्मी इंडस्ट्रीयल इस्टेट, गोकुळ नगर, नवनीत मोटार्सजवळ, ठाणे (पश्चिम)-४००६०१. द्र.क्र.:(०२२) २१७२११४५ (थेट) / १७४६ / ३७४१, फॅक्स:(०२२) २१७२१६११.

मागणी सूचना

सरफायसी २००२ चे कलम १३(२) सहवाचिता १३(३) अन्वये बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३(२) च्या पुर्ततेनुसा कर्जदार/जामिनदार यांना मागणी सूचना वितरीत केली होती, त्यानुसार सदर सूचनेत नमुद तपशिलानुसार सदर सूचनेपासून **६० दिवसांत** थकबाकी रक्कम जमा करण्यास कळविले होते. सदर

सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली म्हणून खालील कर्जदार/जामिनदारांना सूचनेचे सदर वृत्तपत्र

कर्जदार व जामिनदाराचे नाव व पत्ता	मालमत्तेचे वर्णन
मे. कश्यप एक्सपोर्टस्	फ्लॅट क्र.१७०२, १७वा मजला, विंग-बी,
मालक-श्री. संजय परब	समृद्धी गार्डन, सीटीएस क्र.४०३ सी, गाव
 र/ठि.: ५/ए, गंगा भवन, जे.एम. रोड, अभ्युदया 	कांजुर, एलबीएस मार्ग, भांडूप (पश्चिम),
बँकजवळ, भांडूप (पश्चिम), मुंबई-४०००७८.	मुंबई-४०००७८. (सदर मालमत्ता संजय परब
श्रीमती शैलजा गावन	यांचे गृहकर्ज खात्यात आणि मे. स्वनिश
• र/ठि.: २२१/एल, १४, औंदुबर कोहौसो लि.,	लॉजिस्टीक्स प्रा.लि. यांचे तारणकर्ज खात्यात
गोराई-२, बोरिवली (प.), मुंबई-९२.	संबंधित प्रतिभूत म्हणून चिन्हांकीत आहे).
सूचनेनुसार बँकेला देय रक्कम	मागणी सूचना दिनांक
रु.२५,३३,०२१.५९ + पुढील व्याज व इतर शुल्क.	२७.०८.२०२१

न्याअर्थी वर नमुद कर्जदार व जामिनदारांनी केलेल्या विनतीवर **युनियन बँक ऑफ इंडिया, भांडूप नाह**र **गाखा** यांनी कर्ज सुविधा दिली होती. मुद्दल रक्कम व व्याज न भरणा केलेल्यामुळे वरील खाते एनपीएम गर्गिकृत करण्यात आले आणि तद्नुसार **सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रव्शन ऑफ फिनान्शिय**ल ऑसटेस ऑन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ च्या कलम १३ चे उपकलम अन्वये वर नमुद तारखांना वर नमुद पत्त्यावर कर्जदार व जामिनदारांना मागणी सूचना वितरीत करण्यात आर्ल होती, परंतु ती सूचना ना-पोहोच होता पुन्हा प्राप्त झाली.

ज्याअर्थी कर्जदार/जामिनदारांच्या नावे वर नमुद प्रतिभूतीद्वारे बँकेचे उपरोक्त देय रक्कम प्रतिभूत करण्यात आले होते, सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम २ अंतर्गत कर्जदार व जामिनदाराचे विरोधात उपरोक्त मागणी करण्यात आलेली आहे आणि तद्नुसार सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** वर नमुदप्रमाणे रक्कम तसेच आजपर्यंतचे व्याज अशी संपूर्ण रक्कम बँकेकडे जमा करण्याबद्दल सदर सूचना वरील सर्वांना देण्यात आली होती. अन्यथा सरफायसी कायदा २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये बँकेकडून पुढील कारवाई केली जाईल. सर्व कर्जदार व जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी बँकेच्या लेखी पुर्व परेवानगीशिवाय वर नमृद तारण मालमत्तेचे विक्री, हस्तांतर करू नये. कर्जदार जामिनदारांना येथे सल्ला आहे की, त्यांनी कोणत्यार्ह कामकाजाच्या दिवशी खालील स्वाक्षरीकर्त्याकडून कलम १३(२) अन्वये वितरीत **मुळ सूचना** प्राप्त

देनांक: ०८.०९.२०२१

प्रकाशन देण्यात येत आहे

प्राधिकृत अधिकारी, युनियन बँक ऑफ इंडिया



इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लि.

सीआयएन: यु६४२०१एमएच२०००पीएलसी१२९९०१ ई-२०२, स्कायपार्क, २रा मजला, ओशिवरा गार्डनजवळ, अजित ग्लास रोड, गोरेगाव (प.), मुंबई-४००१०४. दूरध्वनी:०२२-६७३९२१२१, वेबसाइट:www.innovative.in ई-मेल:innovative@innovative.in

२१वी वार्षिक सर्वसाधारण सभा

थे सचना देण्यात येत आहे की. इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लि. कंपनी) च्या सदस्यांची २१वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ जी दु.३.००वा. एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता व्हिडीओ जॅन्फरन्सींग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे. एमसीए व सेबीद्वारा वेतरीत परिपत्रकानुसार कंपनी/ठेवीदाराकडे ज्या सदस्यांचे ई-मेल नोंद आहेत त्यांना एजीएम सूचनेसह वत्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवाल यापुर्वीच वितरीत करण्यात आला आहे. वार्षिक महवालासह एजीएम सूचना कंपनीच्या <u>www.innovative.in</u> आणि सीडीएसएलच्या vww.evotingindia.com वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे.

. फंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीच्या २१व्या जीएमनिमित्त गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवस समाविष्ट) र्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील.

पनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोज रेकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४४ नुसार सीडीएसएलद्वारे देण्यात येणाऱ्या विद्युत मतदान गालीने (रिमोट ई-वोटिंग) एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता मतदानाची सुविधा लेली आहे. बुधवार, २२ सप्टेंबर, २०२१ रोजी नोंद तारखेला कंपनीचे भरणा केलेले समभाग ंडवलातील त्यांच्याद्वारे धारण समभागाच्या सरासरीवर सदस्यांचे मतदान अधिकार असतील.

मोट ई-वोटिंग रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ रोजी स.९.००वा. प्रारंभ होईल आणि मंगळवार ८ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं.५.००वा. समाप्त होईल. या कालावधीत सदस्यांना विद्युत स्वरुपात त देता येईल. तद्नंतर सीडीएसएलद्वारे ई–वोटिंग बंद केले जाईल. एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएग विधेमार्फत उपस्थित आणि ज्यांनी रिमोट ई-वोटिंगद्वारे मत दिलेले नाही आणि असे करण्यास . खिलेले नाही त्यांना एजीएम दरम्यान ई-वोटिंगमार्फत मत देण्याचा अधिकार असेल. एजीएमपुर्वी मोट ई-वोटिंगने मत देणाऱ्या सदस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित राहता येईल रंतु पुन्हा मत देता येणार नाही.

चना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेऊन कंपनीचा सदस्य झालेल्या व्यक्तीस नोंद्र तारखेल गधारणा घेतली असल्यास <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर विनंती पाठवून ĭगइनआयडी व पासवर्ड प्राप्त करता येईल. जर एखादी व्यक्तीस रिमोट ई-वोटिंगकरिता डीएसएलसह यापुर्वीच नोंद असल्यास त्यांनी मत देण्यासाठी त्यांचा विद्यमान युजरआयडी व पासवर्ड

-वोटिंग प्रणालीने ई-वोटिंगबाबत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास vww.evotingindia.com च्या हेल्पसेक्शन अंतर्गत उपलब्ध एफएक्यु व ई-वोटिंग युजर न्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा. ई-वोटिंगबाबत काही श्न असल्यास कृपया **श्री. राकेश दळवी,** व्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) तमिटेड. ए विंग. २५वा मजला. मॅरेथॉन फ्यचरेक्स. मफतलाल मिल कंपाऊंडस. ना.म. जोशी लो अर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३ येथे कळवावे किंवा nelpdesk.evoting@cdslindia.com वर ई-मेल करावा किंवा उपरोक्त क्रमांकावर संपर्क

जीएमचे तपशील कंपनीच्या <u>www.innovative.in</u>, सीडीएसएलच्या www.evotingindia.com बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहेत

इन्नोवेटिव्ह आयडियल्स ॲण्ड सर्विसेस (इंडिया) लिमिटेडकरिता

न्थान: मुंबई देनांक: ०४ सप्टेंबर, २०२१

सही/-मकसुद शेख व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन:00८३४७५४)

यूनिस्टार मल्टिमिडिया लिमिटेड

सीआयएन: एल७०१००एमएच१९९१पीएलसी२४३४३० नोदणीकृत कार्यालय: कार्यालय क्र.९०१/९०२, अटलांटा सेंटर, उद्योग भवन समोर, सोनावाला रोड,

गोरेगाव (पूर्व) मुंबई - ४०० ०६३. दूरध्वनी: +९१-२२-४३२११८००. ई-मेल: unistarmultimedia@yahoo.com वेबसाइट: www.unistarmulti.com ३०वी सर्वसाधारण सभा, ई-वोटिंग व पुस्तक बंद करण्याची सूचना

द्वारे नोटीस देण्यात येत आहे की, कंपनीची ३०वी (तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी दपारी १२:०० वाजता कार्यालय क.९०१/९०२, अटलांटा सेंटर, उद्योग भवन

समोर, सोनावाला रोड, गोरेगाव (पर्व) मंबई - ४०० ०६३ येथे सभेच्या नोटिसमध्ये नमद प्रमाणे व्यवसायाचे व्यवहार करण्यासाठी आयोजित केली जाईल. सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की एमसीए/सेबी परिपत्रकानुसार कंपनीच्या १० व्या एजीएमची सूचना सोमवार. ०६ सप्टेंबर. २०२१ रोजी त्या भागधारकांना पाठवण्यात आली आहे ज्यांची नावे सदस्योंच्य

नोंदणीकत आहेत. २०२०-२०२१ साठी कंपनीच्या एजीएम आणि वार्षिक अहवालाची सचना कंपनीच्या www.unistarmulti.com या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे. ज्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत नसलेल्या इतर भागधारकांना सुलभ करण्यासाठी, ही सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने प्राप्त करण्यासाठी आणि त्यांचे मत देण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने, एमसीएच्या सामान्य परिपत्रकांच्या दष्टीने ईमेल पत्त्यांच्या नोंदणीसाठी त्याच्या रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंटसह विशेष व्यवस्था करण्यात

आली आहे. ईमेल पत्त्यांच्या नोंदणीची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

रजिस्टरमध्ये शुक्रवार, ०३ सप्टेंबर, २०२१ रोजी दिसतात आणि ज्यांचे ईमेल आयडी आरटीए/डीपी सह

कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते कंपनीच्या आरटीए, स्काईलाइन फायनांन्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नोंदणीकृत ईमेल पत्ता तात्पुरते मिळवू शकतात http://www.skylinerta.com लिंकवर क्लिक करून: कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या उपरोक्त परिपत्रकाच्या अनुषंगाने, ज्या भागधारकांनी त्यांचा ईमेल पत्ता नोंदणीकृत केला नाही, ते त्यांचे ईमेल पत्ता कंपनीच्या आरटीए, स्काईलाईन फायनान्शिअल सर्व्हिसेस

ईमेलची यशस्वी नोंदणी केल्यानंतर, भागधारकाला या एजीएमसाठी ई-मतदान संक्षम करण्यासाठी युजर आयडी आणि पासवर्डसह नोटीसची सॉफ्ट कॉपी आणि ई-मतदानाची प्रक्रिया मिळेल.कोणत्याही प्रश्नांच्या बाबतीत गागधारक admin@skylinerta.com वर मेल लिहू शकतो. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे नियम ४२ आणि ४७ (सूची दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता), नियमावली २०१५ च्या तरतुदीनुसार, सदस्यांची नोंदणी

प्रायव्हेट लिमिटेडकडे http://www.skylinerta.com वर क्लिक करून तात्पुरते नोंदणीकृत करू शकतात.

आणि शेअर हस्तांतरण पुस्तके कंपनीच्या एजीएमच्या उद्देशाने कंपनी गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ ते गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिवसांचा समावेश) बंद राहील. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुदीनुसार कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० सह, भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाच्या नियम ४४ आणि नियमांसह वाचा २०१५, सदस्यांना नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदान केलेल्या रिमोट ई मतदान सेवांद्वारे इलेक्टॉनिक पद्धतीने मतदान करण्याचा किंवा एजीएमच्या ठिकाणी मतदान पोलिस पेपरद्वारे मतदान करण्याचा पर्योय आहे. सदस्य फक्त एका मतदानाचा पर्याय निवडू शकतात म्हणजे एकतर मतदान कागदपत्रे किंवा दूरस्थ ई-मतदानाद्वारे. जर सदस्यांनी दोन्ही पद्धतीने मतदान केले तर रिमोट ई-मतदानाद्वारे केलेले मतदान मानले जाईल आणि एजीएममध्ये मतदान कागदपत्राद्वारे दिलेली मते अवैध मानली जातील.

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते आणि हे लक्षात घेण्याची विनंती केली जाते: १. ३०व्या एजीएमची सूचना कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजेच www.unistarmulti.com आणि

एनएसडीएलच्या वेबसाईटवर म्हणजे www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. २. रिमोट ई - वोटिंग पोर्टल रविवार, २६ सप्टेंबर, २०२१ (सकाळी ०९.००) ते बुधवार, २९ सप्टेंबर २०२१ (सायंकाळी ५:००) पर्यंत खुले राहील. त्यानंतर एनएसडीएल द्वारे रिमोट ई-मतदान अक्षम केले

३. सदस्यांचे मतदानाचे अधिकार कंपनीच्या पेड-अप इकिटी शेअर कॅपिटलच्या त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी असतील.

कोणतीही व्यक्ती, जी कंपनीचे शेंअर्स घेते आणि नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर आणि कट ऑफ तारखेनुसा शेअर्स धारण केल्यावर गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ रोजी कंपनीचे सदस्य बनतात म्हणजेच evoting@nsdl.co.in किंवा admin@skylinerta.com वर विनंती पाठवन लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकतात. तथापि, जर एखादी व्यक्ती आधीच ई-मतदानासाठी एनएसडीएलमध्ये नोंदणीकृत असेल तर विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदानासाठी वापरला जाऊ शकतो.

मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाची सुविधा एजीएममध्ये देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि सभेला उपस्थित असलेल्या सदस्यांनी रैमोट ई-मतदानाद्वारे मतदान केले नाही ते मतदान पोलिंग पेपरंद्वारे बैठकीत आपला हक बजावण्यास सक्षम असतील.

६. रिमोट ई-मतदानाद्वारे मतदानाचा अधिकार वापरल्यानंतरही सदस्य एजीएममध्ये सहभागी होऊ शकतो परंतु त्याला पुन्हा एजीएममध्ये मत देण्याचा अधिकार नाही.

इलेक्टॉनिक मतदानाशी किंवा मतदान पोलिंग पेपरद्वारे मतदानाशी संबंधित कोणत्याही तक्रारी वर दिलेल्या . पंपर्क तपशीलावर कंपनीला संबोधित केल्या जाऊ शकतात

युनिस्टार मल्टिमिडिया लिमिटेडकरित

सरेश बाफना व्यवस्थापकीय संचालक

दिनांक : ०६ सप्टेंबर, २०२१ ठिकाण: मुंबई

डीआयएन : ०१५६९१६३

ई-मतदानाविषयी काही शंका असल्यास सभासद् फ्रिक्टेंटली आस्कड क्वेशन, सीडीएसएलच्या संकेतस्थळ मे. आर. महाडेश्वर ऑण्ड कंपनी, कार्यरत कंपनी सचिव यांना ई-मतदान आणि दूरस्थ ई-मतदान य

मे. निधी मर्कन्टाईल्स लिमिटेडकरित